

भाषा संचालनालयातील भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावर नियमित पदोन्नती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासन आदेश, क्रमांक : भासंप-२०१३/प्र.क्र.१५४/२०१३/भाषा-१

दिनांक : २८ जुलै, २०१४.

**वाचा :** १) मराठी भाषा विभाग, कार्यालयीन आदेश क्रमांक : भासंप-

२०११/प्र.क्र.१३३/२०११/भाषा-१, दि.१६.१.२०१२.

२) मराठी भाषा विभाग शासन आदेश क्र.भासंप-२०१२/प्र.क्र.१५२/

२०१२/भाषा-१, दि.९.०१.२०१३.

श्री.अ.शां.गोसावी, सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) यांना संदर्भाधिन क्र.१ येथील मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०११/प्र.क्र.१३३/२०११/भाषा-१, दि.१६.१.२०१२ अन्वये भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली), गट-अ (राजपत्रित), रु.१५६००-३९१००, ग्रेड पे ५४००/- या वेतनश्रेणीतील पदावर ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार उपलब्ध होईपर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) या अराखीव एका पदावर नियुक्तीकरिता एकही सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या पदासाठी उमेदवाराची शिफारस करणे शक्य झाले नसल्याचे दि.९.७.२०१२ रोजी कळविले आहे. त्यामुळे श्री.गोसावी यांना संदर्भाधिन क्र.१ येथील आदेशान्वये देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती संदर्भाधिन क्र. २ येथील मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०१२/प्र.क्र.१५२/२०१२/भाषा-१, दि.९.०१.२०१३ अन्वये पुढे चालू ठेवण्यात आली आहे.

भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) हे पद आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असल्याने (तत्कालिन व विद्यमान सेवा प्रवेश नियमानुसार पदोन्नतीचा क्रम असल्याने) श्री.गोसावी यांची तदर्थ पदोन्नती त्याच दिनांकापासून म्हणजे दि.९.७.२०१२ पासून नियमित करण्याबाबतचा निर्णय शासन मान्यतेने घेण्यात आला आहे. त्यामुळे श्री.अ.शां.गोसावी यांची भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून दि.९.७.२०१२ पासून नियमित करण्यात येत आहे.

अ) श्री.अ.शां.गोसावी यांची नियमित पदोन्नती त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही या धारणेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

ब) सदर पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

श्री.अ.शां.गोसावी यांची नियमित पदोन्नतीने नियुक्ती भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली), भाषा संचालनालय, मुंबई येथील ते सध्या ज्या पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने कार्यरत आहेत त्या पदावर करण्यात येत आहे.

श्री.अ.शां.गोसावी यांनी पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चितीबाबतचा विहित नमुन्यातील विकल्प भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई येथील कार्यालयात सादर करावा. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई यांनी श्री.अ.शां.गोसावी यांच्या पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चितीबाबतचे आदेश निर्गमित करावेत.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७३०१६१९२४८९३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(धा.र.चिंदरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

**प्रत.**

१. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
२. विभागीय सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय, पुणे / नागपूर / औरंगाबाद / नवीमुंबई.
३. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
७. सह सचिव (सेवा उप विभाग), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
८. श्री.अ.शां.गोसावी, भाषा उप संचालक (अनुवाद व शब्दावली)  
द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.
९. निवड नस्ती.